Office of Ajinkyetara Nagri Sahakari Patsanstha Maryadit
Through:-Konkan Mahila Sahakari Patsanstha Federation Ltd.,
Office: Hari Pales, Ground Floor, Gupte Road, Jaihind Coulani, Gally No.02,
Dombivali (West), Tal Kalyan, Dist-Thane
Mail:- tohakeknath@gmail.com
Mobile: 9270056927
Outward No. SRO/Reco/156/Ajinkyetara/3664/2025 Date: 04/09/2025

Mall: tohakeknath/egmall.com

Mobile: 92/UUS992/
Outward No. SRO/Reco/156/Ajinkyetara/3664/2025 Date: 04/09/2025
Form "Z'

(See Rule 107, Sub Rule 11 (D-1)

Notice for taking possession of Immovable Property
Whereas, the undersigned is the Recovery Officer, Shri Eknath C. Tohake,
Ajinkyetara Nagari Sahakari Patsanstha Maryadit., Office Sachi
Bhavan, 103, 1ª Floor, Vadavali Sec., Ambarnath(East), Tal. Ambarnath,
Dist. Thane, Through: Konkan Mahila Sahakari Patsanstha Federation
Ltd., under the Maharashtra Co-operative Societies Rules 1961. Issued a
demand notice dated 21/09/2020 calling upon the Judgment Debtor Mrs.
Jyoti Dnyaneshwar Wakurle/Mr. Dnyaneshwar R. Wakurle/ to repay
the amount mentioned in the notice i.e. Rs. 83,608/- (in words rupees
Eighty three Thousand Six hundred Eight Only) on the receipt of the said
demand Notice and the Judgment Debtor has failed to deposit the amount,
hence the undersigned has issued an attachment notice dated 08/10/2020
and attached the immovable property described herein below.
The judgment Debtor has failed to deposit the amount, Notice is hereby
given to the Judgment Debtor and all the public-in-general that the
undersigned has taken (As It Is. Where It Is) possession of the property
described herein below in exercise of the powers conferred on him under
rule 107, sub rule 11(D-1) of the Maharashtra Co-operative Societies Rules
1961 on this 04/09/2025.
The Judgment Debtor in particular and the public-in-general is hereby
cautioned not to deal with the property will be subject to the
said nonzerty and any dealing with the property will be subject to the

autioned not to deal with the property or any transaction pertaining t

the said property and any dealing with the property will be subject to the charge of the Ajinkyetara Nagari Sahakari Patsanstha Maryadit., for Rs

: Schedule of Property: ALL THAT Part & Parcel of the property consisting of Tadwadi Vadavali, Flat No.003, which is erected in Vasant Rajani Complex, B Wing, Ambarnath (East), Tal. Ambarnath, Dist. Thane, the registration district and sub-district of Ambarnath City THE SAID PROPARTY.

## Kalyan-Dombivli Welcomes Development – But What **About Cleanliness, Transport, and Daily Civic Issues?**

Recently, Shiv Sena MP Dr. Shrikant Shinde outlined a massive push for infrastructure development across the Kalyan LokSabha constituency. From new metro lines, double-decker flyovers, express highways, to integrated urban transport corridors - the list is ambitious, future-focused, and undoubtedly impressive Citizens genuinely appreciate the vision and efforts being taken to shape the longterm future of Kalyan, Dombivli, Ambernath, Ulhasnagar, and the surrounding regions.However, amidst this wave of high-value announcements, a growing sentiment is emerging on the ground - and it's one that cannot be ignored: Why are the basic day-to-day civic issues of Kalyan-Dombivli still unresolved? Why do these cities continue to suffer from poor sanitation, broken transport systems, lawlessness near major public spaces?

Station Chaos and the Unchecked Hawker Menace

Kalyan and Dombivli railway stations are lifelines for lakhs of daily commuters. Yet the area within a 150-meter radius of both stations is a free-for-all zone. Hawkers have taken over footpaths and roads, flouting every urban regulation. Roads like Kelkar Road, Phadke Road, and BajiprabhuChowk become impassable during peak hours. Despite clear legal prohibitions, enforcement remains absent. Citizens are left to ask: Who is protecting these hawkers? Who is collecting money? And why is no action ever taken?

Auto Rickshaw Refusals and KDMT's Collapse

Another daily frustration is the unreliable public transport system. Auto-rickshaw drivers regularly refuse passengers, especially in the evenings — along-standing issue that remains unaddressed Meanwhile, KDMT bus service has become nearly irrelevant. For over 25 years, there's been no significant modernization or expansion. The condition of the buses, frequency of service, and lack of new routes paint a grim picture. For a city of this size and population, this is nothing short of civic negligence.

Cleanliness: A Tale of Two Standards

Municipal officials are quick



to penalize housing societies for minor garbage violations. But in public spaces. particularly around markets and stations. waste is dumped openly especially by hawkers at night with no accountability. Why are the rules only for residents and not for everyone?Such selective enforcement has caused growing frustration. Residents property tax, follow rules, and yet watch their cities decline in hygiene and order.

Development Is Welcome But Disconnect Is Real

infrastructure presented - including Metro Lines 5, 8, 12, and 14, the Kalyan Ring Road, the Kalyan-Sheel Double-Decker Corridor, and others — are visionary. But ground reality tells a different story.Until basic problems are addressed - transport access, station cleanliness, hawker regulation, public sanitation -

disconnected from daily life.Why can thousands of crores be allocated for flyovers, but not enough resources deployed to clean a railway station road?

The Hope from Leadership

Dr.ShrikantShinde is qualified and forward-thinking leader. The public respects his technical understanding and vision. However, people are now hoping for visible action on grassroots issues - not just project announcements. Regulate and integrate auto-rickshaw services, Revamp and digitize KDMT with modern buses. Enforce anti-encroachment rules near stations, Create a fair and consistent cleanliness policy for all, not just societies.

Conclusion: Daily Life Is Also Development

Kalyan-Dombivli residents are not opposing progress. They support metro lines, roads, and express corridors. But true development is not just measured in kilometers or crores - it is seen in how people live, commute, and breathe every day. Let's build metros and flyovers, yes - but let's also fix the roads people walk on daily. Let's talk about double-decker highways but also about the garbage piling up under them. Because when a city truly progresses, its people feel it in their everyday life - not just in government press releases.

## **PUBLIC NOTICE**

Notice is hereby given to the public at large that my client Smt.Bharati Anil Kadam and her deceased husband Late Mr.Anil Amarnath Kadam and her deceased mother in law Late Nalini Amarnath Kadam had purchased a Flatjointly bearing No. B/21, at Ground Floor, Kaivalyadham CHS, Shrinagar, Thane West-400604 from One Mr. Hitendra Vijaykumar Naik and Mrs. Mamta Hitendra Naik brough Sale Deed registered and executed on 11/03/2014 with Sub Registrar, Dist.Thane-3, at serial No.TNN3/852/2014. That Late Mr. Anil Amarnat Cadam expired on 02/04/2016 leaving behind a Will dated 31/03/2016 pequeathing his share in the aforesaid property in favour of my client Smt. Bharati Anil Kadam and their minor daughter Ms.Saisha Anil Kadam. Whereas Late Smt. Nalini Amarnath Kadam expired on 17/12/2020 leaving behind a Will dated 26/07/2016 bequeathing her share in the aforesaid property in favour of her elder on Mr.Shrinandan Amarnath Kadam and her minor granddaughter Ms.Saisha

ny client as a Legal Guardian of Ms. Saisha Anil Kadam released their share to my lient Smt. Bharati Anil kadam through Release Deed dated 30/04/2025.

That now my client Smt. Bharati Anil Kadam wants to sell the aforesaid flat to prospective buyer. Any person having any right, title, interest, claim or demand of any nature whatsoever in respect of the said flat herein below mentioned in the chedule, is hereby required to make the claim known in writing along with the ocumentary proof thereof to me at my address mentioned above within 14 day om the date of publication of this notice hereof, upon failing of which, it shall b eemed that no claim has been arised and also deemed that the negotiations can be ompleted, without any reference to such claim's if any, shall be deemed to have

SITA ENTERPRISES LIMITED Registered Office: 415-416, Arun Chambers, Tardeo Road, Mumbai - 400034.

CIN: L45202MH1982PLC026737 Tel No.: 022-49713666, 66627383.

Website: www.sitaenterprises.com Email ld: sitaenterprisesltd@yahoo.com

Notice of 42nd Annual General Meeting, E-Voting and Book Closure NOTICE is hereby given that the 42<sup>™</sup> Annual General Meeting ("AGM") of the shareholders of the Company will be held on Monday, 29<sup>™</sup> September, 2025 at 04:00 P.M. (IST) through Video Conferencing ("VC") / Other Audio-Visual Means

("OAVM") provided by the National Securities Depository Limited ("NSDL") in accordance with the MCA circulars and applicable provisions to transact the business as set out in the Notice of AGM dated 4<sup>th</sup> September, 2025. The said

Notice along with financial statements and reports for financial year 2024-25 is being sent through electronic mode to those members whose email addresses are registered with the Company/Registra and Share Transfer Agent viz. MUFG Inlime India Private Limited and Depositories. These are also being uploaded on the

website of the Company at www.sitaenterprises.com and will also be available or

he websites of NSDL at www.evoting.nsdl.com and Stock Exchanges at

The Register of Members and Share Transfer Books of the Company will remai

(both days Inclusive) for the purpose AGM.

in physical form.

Members may note that

AGM through VC/OAVM

change it subsequently

made available to the shareholders participating in the AGM.

losed from Tuesday 23<sup>rd</sup> September, 2025 to Monday, 29<sup>th</sup> September, 2025

The Company will provide its shareholders facility of remote e-voting through

Members who have not registered their e-mail addresses are requested to register the same with their Depository Participant("DP"), if the shares are held in dema form and to MUFG Intime India Private Limited for those Members holding shares

The members holding shares in physical form or who have not registered thei email addresses can least their votes through remote e-voting or through e-voting at the meeting and attend the AGM by following the instructions given in the notic

The remote e-voting period begins on Friday, the 26th day of September, 2025 a

09:00 A.M. and ends on Sunday, the 28th day of September, 2025 at 05:00 PM

a. Once the vote on a resolution is cast by the member, the member cannot

b. The facility for voting will also be made available during the AGM, and those members present in the AGM through VC facility, who have not cast their vot on the resolutions through remote e-voting and are otherwise not barred

from doing so, shall be eligible to vote through the e-voting system during

c. The Members who have cast their votes by remote e-voting prior to the AGN

d. The cut-off date for determining eligibility of members through remote E-Voting and voting at the AGM is 22<sup>nd</sup> September, 2025. Any person who acquires shares and becomes shareholder of the company after dispatch o

may also attend the AGM but shall not be entitled to cast their vote again

the notice and holding shares as of the cut-off date may cast their votes by

following the instructions and process of e-voting as provided in the Notice

Members will be able to attend the AGM through VC/OAVM facility or view liv

kindly refer to the detailed guidelines given in the notice of the AGM for joining

n case you have any queries or issues regarding e-voting / remote e-voting, you

may refer the Frequently Ask Questions ("FAQs") and insta vote e-voting manual available at www.evoting.nsdl.com under help section and send email to evoting@nsdl.co.in or call at 022-4886 7000 and 022-2499 7000.

vebcast of AGM provided by NSDL at www.evoting.nsdl.com. Mei

The remote e-voting module shall be disabled by NSDL for voting thereafter.

Adv. Sunita S. Gold None Studio, Thane Court Naka, Thane (w) 400601.

Shop no 3 ,Near Mixbox Studio, Thane Court Naka, Thane (w) 400601.

MOB.9819815553 Email: sunitagole76@gmail.com

#### **PUBLIC NOTICE**

Notice is hereby given to the public at large that my client, Mrs. Rekha Satyanarayan Maji, along with her husband Late Mr. Satyanarayan Jadav Maji, had jointly purchased a residential premises being a 2 BHK Flat, bearing No. 1404, admeasuring 542 sq. ft. carpet area, situated on the 14th Floor of Building No. 4, in the project known as "Runwal Garden City Tower 4 (IRIS) Co-Operative Housing Society Ltd.," situated at Village Dhokali, Dhokali, Balkum, Thane (W)—400607. The said purchase was effected vide a Registered Agreement for Sale, Registration No. TNN-5-9127/2017, dated 01/08/2017. The said flat is held under Share Certificate No. 56, comprising 10 fully paid-up shares of ₹50/- each, bearing istinctive Nos. 551 to 560

Distinctive Nos. 710 500.

That the husband of my client, Late Mr. Satyanarayan Jadav Maji, expired on 28/01/2024. Prior thereto, his mother Mrs. Nirmala Maji had also expired on 29/03/2014. Upon the demise of Late Mr. Satyanarayan Jadav Maji, he left behind him surviving as his only legal heirs, his wife Mrs. Rekha Satyanarayan Maji and

nis son Mr. Shamal Satyanarayan Maji. Further, it is stated that Late Mr. Satyanarayan Jadav Maji and Mrs. Rekha

Further, it is stated that Late Mr. Satyanarayan Jadav Maji and Mrs. Rokha Satyanarayan Maji halo jointly made nomination of the said flat in favour of Mr. Shamal Satyanarayan Maji. Accordingly, my clients have applied to the said society for the transfer of the aforesaid flat and the shares standing in the name of Late Mr. Satyanarayan Jadav Maji, into the joint names of Mrs. Rekha Satyanarayan Maji and Mr. Shamal Satyanarayan Maji, in the records of the society

sayunarayan Maji, in the records of the society. Any person or persons having any claim, right, title, interest, charge, lien, maintenance, easement, inheritance, mortgage, lease, attachment, possession, or any other objection in respect of the said flat and/or the said shares or any part thereof, are hereby called upon to make the same known in writing along with certified copies of supporting documents to the undersigned at the address mentioned below, within 15 (fifteen) days from the date of publication of this potice.

If no such claim, objection, or representation is received within the stipulated eriod, it shall be deemed that there are no claims or objections existing,

Adv. Nagnath A. Rangapur Shop No. 4, Building No. 11, Vijay Vilas Complex, Near New Horizon School, Anand Nagar, Ghodbunder Road, Thane West - 400615.

CIN: U70100MH1992PLC067349

Reg. Add.: Flat No. 102. Hiramani Enclave, Tilak Mandir Road, Near Sai Baba Mandir Road, Vile Parle East, Mumbai- 400057. Website: https://savoyherbals.com/

NOTICE

applicable provisions of the Companies Act, 2013, respectively, to transact the followin

- consider and if thought fit to pass, the following as an Ordinary Resolutions
- To appoint a Director in place of Mr. Kalpesh Hirji Shah (DIN: 00840588) who retires b

- To consider and, if thought fit, to pass the following resolution as an Ordinary Resolution "Resolved that, in accordance with the provisions of Sections 139 and 142 of the Companies Act, 2013, Wis Hiren Sanghavi & Associates, having FRN: 120339W, be and are hereby appointed as the Auditors of the Company and shall hold such office for a period of five years till the conclusion of the 2029th Annual General Meeting of the Company, at such remuneration as decided between the Auditor and the Board of Direct
- "FURTHER RESOLVED THAT, the Board of Director hereby request all its existing Shareholders/ members to update their personal details with the Company by writing telletr to the Company at its registered office address situated at FLAT 102, HIRAMAN ENCLAYE, TILAK MANDIR ROAD, NEAR SAI BABA MANDIR, VILE PARLE- E, MUMBAI
- Any other matters with the prior approval of member.

By the order of the Board

Date: 06.09.2025 DIN: 00776243

DIN: 00840588

clients shall be at liberty to proceed further with the transfer/recording of their tames in the records of the society, free from any encumbrances.

#### MATIKA GROWTH LIMITED

nerly known as Savoy Herbals Limited CIN: U70100MH1992PLC067349

Notice is hereby given that the Annual General Meeting of the Members of the Company will be held on Tuesday, 30th September, 2025 at 11.00 a.m. in accordance with the

- To consider, approve and adopt the Audited Financial Statements of the Company comprising the Balance Sheet as on March 31, 2025, Statement of Profit & Loss and Cash Flow Statement and Notes thereto for the financial year ended on March 31, 2025 together with the Report of the Board of Directors and Auditors' thereon.
- rotation and, being eligible, offers himself for re-election
- To appoint a Director in place of Mr. Khushal Hirji Shah (DIN: 00776243) who retires b rotation and, being eligible, offers himself for re-election.
- To appoint a Director in place of Mr. Mahadev Damji Patel (DIN: 03450240) who retirby rotation and, being eligible, offers himself for re-election.
- To consider and, if thought fit, to pass the following resolution as an Ordinary Resolution 400057 or by sending mail on Email Id: savoyherbals@gmail.com, together with its Certified Copy of PAN Card and Aadhar Card Copy and Certified Copy of Original Share Certificate issued by the Company during the allotment of shares or during transfer of share."

Sd/-Khushal Hirji Shah Kalpesh Hirji Shah

IEI-

#### II, Dist. Thane Sd./-025 Eknath Tohake Special Recovery & Sale Officer office of Ainkyetara Nagri Sahakari Patsanstha Maryadit Through its Konkan Mahila Sahakari Patsanstha Federatioi Ltd Dombivali, Dist, - Thane Dated: 4/02/2025 (Seal

1.25.569/- and interest thereon

lace:Dombivali, Dist. Thane

Advocate Smitesh Patil.

IN THE COURT OF CIVIL JUDGE SENIOR DIVISION THANE, AT THANE M.A.~(PETITION~FOR~PROBATE)~No.~472/2023

Mr. SANJOY SATYESH CHANDRA CHAKRABARTY. ......PETITIONER

....RESPONDENT

Through this public notice, it is informed that Let. Protibha Satyesh Chandr Chakrabarty, who resided at Flat No. A-2301, Jasmine Tower, Pokhran Road No Vasant Vihar, Thane West, Pin Code 400601, passed away on 19/11/2022 while

2. vasant Vihar, Thane West, Pint Code 40006D, passed away on 19/11/20/2 white undergoing treatment at Thane's Jupiter Lifeline Hospitals Ltd.
To obtain a probate certificate regarding the income and rights received by Let Protibha Satyesh Chandra Chakrabarty during their lifetime, and her legal heir has been filed Application for probate in above mention the Hon'ble court under application number M. A. 472/2023 in May 2023. The applicant seeks information to the control of the probate in the probate regarding the following description of rights and income in favour of Let. Protibha Satyesh Chandra Chakrabarty, who left behind certain assets and financia

#### PROPERTY DISCRIPTION

RESIDENTIAL RESIDENCE IN DISCREPTION

Residential Property at Shillong - Residential Property House Named Dharmada
Situated at Plot No. 19' (1), Beaver Road, Municipal Ward No. 8, Holding No. 112,
Shillong-793001, East Khasi Hills, District- Meghalaya has an area of 354.22 sq.

Boral, P.S. Sonarpur (Narendrapur), Mauja- Boral, J. I No. 61, Ward No. 33, R. S Dag No. 840 & 469, Khatyan No. 248, District- South 24 Parganas, Pincode 700154.

esidential Plot at Delhi - Property No. D - 56, Block - D, New Palace, Zaroda Road, Najafgarh, New Delhi - 110043 Agricultural Land in Assam-Taluk: Udharband, Village: Mazargram

welery and Utensils / Home Goods / Investments

The aforementioned applicant is the legal heir of Let. Protibha Satyesh Chandra Chakrabarti. However, if any person wishes to raise objections regarding the applicant's right as an heir, they must appear before the court within one month from the date of publication of this public notice. Or on next date i.e. 14th Day Of August 2025 Objections received after the deadline will not be entertained. urthermore, upon approval of the application filed by the applicant, the court will ssue a certificate of inheritance/probate

Date: 27th Day of July, 2025

Assistant Superintendent Civil Judge Vs. Level Thane

Civil Judge and Level Thane

#### INDO EURO INDCHEM LIMITED CIN:L24100MH1990PLC057190 Registered Off: B-9 to B-16, M.I.D.C. Osmanabad – 413 501 (Maharashtra)

Email:rinkupoly@rediffmail.com Mob No: 9820219155, Websile: www.indoeuroindchem.com Notice for the attention of shareholders of the company THIRTY FIFTH ANNUAL GENERAL MEETING AND INFORMATION ON E-VOTING

Notice calling the 35" Annual General Meeting ("AGM") of the Company, scheduled to be held in compliance with all the applicable provisions of the Companies Act, 2013 and Rules made thereunder and the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 read with all applicable circulars on the matter issued by the Ministry of Corporate Affairs ("MCA") and Securities and Exchange Board of India ("SEBI"), through Video Conferencing ("VC") / Othe Audio Visual Means ("OAVM") on Tuesday, September 30, 2025 at 12,00 Noon (IST), and the standalone audited financia statements for the financial year 2024-25, along with Board's Report, Auditors' Report and other documents required to be attached thereto, have been sent on September 05, 2025, electronically, to the members of the Company, whose e-mail address is registered with the Company Registrar and Share Transfer Agent, Purva Sharegistry (India) Private Limited ("PSIPL") / Depository Participant(s). Further, a letter providing the web-link, including the exact path, where the complete details of Annual Report for the inancial Year 2024-25 is available, have been sent to those members whose e-mail address is not registered with the Company Registrar and Share Transfer Agent, Purva Sharegistry (India) Private Limited ("PSIPL") / Depository Participant(s). The Notice of AGM and the aforesaid documents are available on the Company's website at <a href="https://www.bseindia.com">www.bseindia.com</a>, and on the website of the Stock Exchanges, that is, BSE Limited ("BSE") at www.bseindia.com, and on the website of e-voting agency Purva at : https://www.purvashare.com/.

The documents referred to in the Notice of the AGM are available electronically for inspection by the Members from the date of circulation of the Notice of the AGM. Members seeking to inspect such documents can send an e-mail to galaxy delta@yahoo.co.in.

## Remote e-voting and e-voting during AGM:

The Company is providing to its Members facility to exercise their right to vote on resolutions proposed to be passed at AGM by electronic means ("e-voting"). Members may cast their votes remotely on the dates mentioned herein below ("remote e-voting"). The Company has engaged the services of Purva Sharegistry as the agency to provide e-voting facility.

Information and instructions comprising manner of voting, including voting remotely by Members holding shares in dematerialised mode, physical mode and for Members who have not registered their email address has been provided in the Notice of the AGM. The manner in which persons who become Members of the Company after dispatch of the Notice of the AGM and holding shares as the Cut-off Date (mentioned herein below) / Members who have forgotten the User ID and Passw ord, can obtain / o same has also been provided in the Notice of the AGM.

anie nas also been provided in in route of in e Admi. The remote e-voting facility will be available during the following voting period: Commencement of remote e-voting: 9:00 A.M. (IST) on Friday, September 26, 2025 : 5:00 P.M. (IST) on Monday, September 29, 2025 nd of remote e-voting

person, whose name is recorded in the Register of Members as on the Cut-off Date, that is, Tuesday, September 23, 2025 A person, whose maine is recorded in the Register of Members as on the Cut-on L only shall be entitled to avail the facility of remote e-voting or for voting at the AGM Manner of registering / updating e-mail address: a)Members holding shares in physical mode, who have not registered / updated their e-mail address with the Company, an

equested to register / update their e-mail address by submitting Form ISR-1 available on the website of the RTA https://www.purvashare.com/ duly filled and signed along with requisite supporting documents to Purva Sharegistry (India) rivate Limited ("PSIPL") at Unit No. 9, Shiv Shakti Industrial Estate, J. R. Boricha Marg, Lower Parel (East), Mumbai – 400011 Members holding shares in dematerialised mode, who have not registered / updated their e-mail address, are requested to

egister / update their e-mail address with the Depository Participant(s) where they maintain their demat accounts.
)Further, in terms of MCA Circulars, the Company has also enabled the Members to update their e-mail address with the Company or the limited purpose of receiving the Annual Report including Notice of the AGM for FY 2024-25 (including e-voting instructions

bers are requested to note the following contact details for addressing queries/grievances, if any

Purva Sharegistry (India) Private Limited (Unit: Indo Euro Indchem Limited)

Init No. 9, Shiv Shakti Industrial Estate, J. R. Boricha Marg, Lower Parel (East), Mumbai - 400011 ict at 022-49614132 / +91-8928652025

mail: evoting@purvashare.com

From 11:00 a.m IST to 05:00p.m. IST from Monday to Friday)

Joining the AGM through VC/OAVM:

Members will be able to attend the AGM through VC / OAVM, through platform provided by Purva Sharegistry (India) Private
Limited, at https://evoting.purvashare.com/ The information about login credentials to be used and the steps to be followed
for attending the AGM are explained in Notes to the Notice of AGM. Members who have cast their vote(s) by remote e-volting

Place: Osmanabad

For Indo Euro Indchem Limite

into itemate e-voting will not be allowed beyond the aforesaid date and time and the remote e-voting module shall be forthwith isabled by NSDL upon expiry of the aforesaid period.

\*\*Members attending the AGM who have not cast vote(s) by remote e-voting will be able to vote electronically ("Insta Poll")

along with the User ID and the Password to enable e-voting) electronically, by sending an email on evoting@purvashare.com along with sign scanned copy of the request letter providing the email address, mobile number, self-attested PAN copy and Client Master copy in case of electronic folio and copy of share certificate in case of physical folio.

n case of any query pertaining to e-voting, Members may refer to the "Help" and "FAQs" sections on Purva website for e-voting ttps://evoting.purvashare.com/

nay also attend the AGM but shall not be entitled to cast their vote(s) again at the AGM. By Order of the Board of Directors

Managing Director DIN: 00334194

For Sita Enterprises Limited Place: Mumbai Date: 04/09/2025 **Company Secretary** 

By order of the Board of Directo

# NOTICE OF AGM. REMOTE E-VOTING & BOOK CLOSURE

SVA INDIA LIMITED CIN: L51909MH1981PLC281775 Reg. Off: 162-C, 16th Floor, Mittal Tower, Nariman Point Mumbai - 400 021 site: www.svaindia.com Email: <u>info@svaindia.c</u> Tel: 91-22-22886789/98 Fax: 91-22-22886855

NOTICE is hereby given that the 44° Annual General Meeting of the Members of SWAIndia. Ltd will be held on Tuesday. September 30, 2025 at 11,00 a.m., at 162-C, 16° Floor, Mitta Tower, Nariman Point, Mumbai-200 201 to transact the Business as set out in the Notice which has been sent along with the Annual Report and Financial Statements for the year ended March 31, 2025 to the Members of the Company on 22,09, 2025 through electromic mode whose mall ld is validated 'registered with the us or Depositories or RTA. A copy of the same is also made available on the Website of the Company www.svaindia.com. Book Closure Pursuant to Section 91 of the Companies Act, 2013 and the Rules fram

from Tuesday, September 23, 2025 to Tuesday, September 30, 2025 (both days inclusive from Tuesday, September 23, 2025 to Tuesday, September 30, 2025 (both days inclusive). E- Voting Pursuant to the provisions of Regulation 44 of SEBI (Listing Obligations and Disdosure Requirement) Regulations, 2015 and Section 108 of the Companies Act, 2013 (Act) read along with Rule 20 of the Companies (management & Administration) Rules, 2014 as amended from time to time, the Company is offering e-voting facility to its Members to exercise their right to vote by electronic means in respect of the business mentioned in the notice of 44\*\* AGM through remote e-voting. The Company has engaged National Securities Depository Services (India) Limited (NDSL) to provide the platform for remote e-voting facility at the 44\*\* AGM.

. The Cut- off date for the purpose of e-voting: Tuesday, September 23, 2025 Date & Time of commencement of e-voting: Saturday, 27th September, 2025 (9:00

The Company shall be providing the voting facility through poll for those Members who are attending 44th Annual General Meeting and have not voted through remote e-voting and Pol paper shall be made available at the AGM venue. Once the vote on the resolution is cast by

e members through remote e-voting, the members shall not be allowed to change it. Attention is invited to all the shareholders that:

Remote E-voting shall not be allowed beyond 5:00 p.m. (IST) on Monday, 29

Member may participate in the Annual General Meeting even after exercising his rigit to vote through Remote e-voting but shall not be entitled to vote again; and Members as on the cut off date i.e. Tuesday, September 23, 2025 shall be entitled or availing the Remote - voting facility as per the procedure given in the Notes in the Notice of the 44th AGM or, as the case may be in the General Meeting in the respect of the

business mentioned in the said notice or vote; Annual Report of the Company for the FY 2024-2025 along with Notice of the AGN containing procedure for remote e-voting is available at link <a href="https://svaindia.com/wpcontent/uploads/2025/09/ANNUAL-REPORT-SVA-INDIA-31-3-2025-Final.pdf">https://svaindia.com/wpcontent/uploads/2025/09/ANNUAL-REPORT-SVA-INDIA-31-3-2025-Final.pdf</a> and will also be available on the website of NSDL www.evoting.nsdl.com and BSE Ltd.

embers are requested to contact their respective Depository Participant (DP), in case-ares held in Demat mode, or R&TA M/s Bigshare Services Private Limited, in case ares are held in physical mode for registering/validating/ updating their e-mail IDs s to receive a∎ the communication sent by the Company to its shareholders, electronica The results of the e-voting along with Scrutinizer's Report shall be appounced at the registers office of the Company, besides being communicated to the Stock Exchanges, the Depositorie and the Registrar and Share Transfer Agent.

In case of any queries, members may refer the Frequently Asked Questions (FAQs) and e voting user manual for shareholders available at the Downloads section o www.evoting.nsdl.com.or.call.on.tollfree.no:18001020990 and 1800224430 Members an also contact at evoting@nsdl.co.in, to resolve any grievances with regard to e-voting

Date: September 06, 2025 Place: Mumbai

attend and vote instead of himself / herself and such proxy need not be a member of the company. The instrument appointing a proxy in order to be valid must be deposited at the Registered office of the Company not later than 48 hours befor the commencement of the Meeting.

# लहान मुलांना वारंवार झटके येतात? असू शकतो गंभीर आजार

चेतासंस्थेच्या शस्त्रक्रियेशिवाय दुसरा व्हेगस नर्व्ह स्टिम्युलेशनची (व्हीएनएस) गुंतागुंतीची शस्त्रक्रिया यशस्वीपणे केल्याने अखेर त्याच्या प्रकृतीत सुधारणा होऊ

गेल्या पाच वर्षांपासून हा मुलगा औषध प्रतिरोधक बहुस्तरीय अपस्माराचा रुग्ण आहे. त्याला वारंवार अपस्माराचे झटके येत असल्याने त्याची वाचा, हालचाल आणि मेंदूचे कार्य यावर परिणाम

एन्सेफॅलोपॅथी हा गंभीर मेंदूविकार झाला. हा मुलगा नैसर्गिक वाढीचे महत्त्वाचे टप्पे

गाठण्याबाबत मागे पडला होता. त्यामुळे त्याला बाणेरमधील मणिपाल रुग्णालयात आणण्यात आले. या मुलामध्ये अपस्माराचे

ठिकाणी होते. हे निश्चित करण्यासाठी त्याचे व्हिडिओ ईईजी मॉनिटरिंग करण्यात आले. चेताविकारतज्ज्ञ डॉ. मुदस्सर यांनी मुलाच्या मेंदूच्या दोन्ही भागांत सातत्याने इलेक्ट्रिकल डिस्चार्ज होत असल्याच्या शक्यतेला पुष्टी दिली. या प्रकरणात न्यूरोसर्जरी विभागाचे प्रमुख डॉ. अमित धाकोजी यांनी व्हेगस नर्व्ह स्टिम्युलेशनचा (व्हीएनएस) पर्याय निवडण्याचे ठरवले.

व्हीएनएसमध्ये एका वायरद्वारे एक लहानसे पल्स जनरेटर यंत्र मानेतील व्हेगस नसेशी जोडण्यात आले. ही नस आपल्या छातीच्या वरील डाव्या बाजूमध्ये स्थित असते. उपकरणातून येणारे विद्युत धक्के सौम्य असतात व ते पूर्वनिर्धारित

एशियन वेअरहाऊसिंग लिमिटेड

सीआयएन: L01403MH2012PLC230719

ई-मेल: info@asianw.com वेबसाइट: www.asianw.com दूरध्वनी क्र.: ०२२-२२८१२०००

व्हिडीओ कॉन्फरन्स व/वा अदर ऑडिओ व्हिज्युअल मीन्सच्या माध्यमातून आयोजित

करावयाच्या १३ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना व ई-मतदानाची माहिती

गद्वारे सूचना देण्यात येत आहे की एशियन वेअरहाऊसिंग लिमिटेड ('कंपनी') च्या सभासदांची तेरावी (१३ वी

वार्षिक सर्वसाधारण सभा सोमवार, दि. २९.०९.२०२५ रोजी स. ९.०० वाजता (भा. प्र. वे.) एजीएमच्या सूचने

विहित विषयांवर विचारविनिमय करण्यासाठी व्हिडीओ कॉन्फरन्स ('व्हीसी')/अदर ऑडिओ व्हिज्युअल मीन्सच्य

न्या सभासदांचे ई-मेलू पत्ते कंपनी/कंपनीचे रजिस्ट्रार व शेअर ट्रान्सफर एजंट/डिपॉझिटरीज् यांच्याकडे नोंदणीकृत आहे

अशा सभासदांना वार्षिक अहवाल २०२४-२५ समवेत १३ व्या एजीएमची सूचना डाऊनलोड करण्यासाठीची लिंब

पाठवण्यात येईल. पुढे, सूची विनियमनांच्या विनिमयन ३६ (१) (बी) अंतर्गत ज्या सभासदांचे ई-मेल पने नोंदणीकृ नाहीत अशा सभासदांना वार्षिक अहवाल प्राप्त करण्याकरिताची वेबलिक असलेले पत्र पाठवण्यात येत आहे.

सभासदांनी नोंद घ्यावी की, सदर सचना व वार्षिक अहवाल २०२४-२५ हे कंपनीची वेबसाइट https://www.asiar

https://www.asianw.com/Pdf%20Files/Annual%20Report/\_Annual%20Report\_2024-25.pdf

वर तसेच स्टॉक एक्सचेंज अर्थात बीएसईची वेबसाइट <u>www.bseindia.com</u> वर उपलब्ध आहेत.

com/Pdf%20Files/Notices/General%20Meeting/Notice%20of%2013th%20AGM.pdf and

सभासट १३ व्या एजीएममध्ये केवळ व्हीसी/ओएव्हीएम माध्यमातुन उपस्थित राहू शकतील वसहभाग घेऊ शकतील

रजीएममध्ये सहभाग घेण्याचे निर्देश तसेच दूरस्थ ई-मतदान तसेच एजीएम दरम्यान ई-मतदानाद्वारे मत देण्याची प्रक्रिय

एजीएमच्या) सचनेत दिलेली आहे जी भागधारकांना लॉग इन अर्हतांसमवेत पाठवण्यात आली आहे. कंपन्या कायद

२०१३ च्या अनुच्छेद १०३ अंतर्गत व्हीसी/ओएव्हीएमच्या माध्यमातून सहभाग घेणारे सभासद कोरमकरिता गण

चे नियम २० संधारित केल्यानसार, सेबी (सची अनिवार्यता व विमोचन आवश्यकता ) विनियमन, २०१५ चे विनियम

४४ यांच्या अनुपालनांतर्गत एजीएमच्या सूचनेत मंजूर करावयाच्याप्रस्तावित ठरावांवर दूरस्त ई-मतदान सुविधेद्वारे म

टेण्याकरिता कंपनी सविधा उपलब्ध करून देत आहे. निर्धारित अंतिम तारीख अर्थात दि. २२.०९.२०२५ रोजीनस

शकतील. दुरस्थ ई-मतदान कालावधी शुक्रवार, दि. २६.०९.२०२५ रोजी स. ९.०० वा. (भा. प्र. वे.) सुरू होईल

कायद्याचे अनुच्छेद ९१ च्या तरतुदी व सेबी (सूची अनिवार्यता व विमोचन आवश्यकता) विनिमयन, २०१५ यांच

अनुपालनांतर्गत १३ व्या एजीएमच्या निमित्ताने कंपनीचे सभासदांचे रजिस्टर व शेअर ट्रान्सफर बुक्स मंगळवार, ति

कागदोपत्री स्वरूपात भागधारक असलेल्या सभासदांनी त्यांचा केवायसी तपशील (पॅन, पिन कोड समवेत पत्ता, मोबाइल

क्रमांक, बँक खाते तपशील, नमुना स्वाक्षरी व नामांकन) अद्ययावत करावा तसेच त्यांनी सेबी मास्टर परिपत्रक ब्र

सेबी/एचओ/एमआयआरएसडी/पीओडी-१/पी/सीआयआर/२०२४/३७, दि. ०७.०५.२०२४ अंतर्गत कागदोपत्र

वरूपातील भागधारण डीमटेरियलाइज्ड् स्वरूपात् परिवर्तित करावेत. सभासदांच्या काही निराकरण न झालेल्या शंक

काही शंका असल्यास, <u>www.evoting.nsdl.com</u> च्या download section वर उपलब्ध सभासदांकरिता

Frequently Asked Questions (FAQs) व सभासदांकरिताचे e-voting manual वाचावे किंवा +०२२-४८८

असल्यास त्यांनी <u>info@asianw.com</u> येथे ई-मेल पाठवून कंपनीच्यासचिवालयीन विभागासही संपर्क साधावा.

२३.०९.२०२५ ते सोमवार, दि. २९.०९.२०२५ (दोन्ही दिवस समाविष्ट) दरम्यान बंद राहतील

('ओएव्हीएम')च्या माध्यमातून आयोजित करण्यात येत आहे.

अपस्माराच्या झटक्यांची तीव्रता आणि ते वारंवार येण्याचे प्रमाण कमी होण्यास मदत होते. या मुलाचे अपस्माराचे झटके आता कमी झाले असून, त्याची प्रकृती सुधारत

व्हीएनएसमुळे अपस्मार हा विकार कायमस्वरूपी बरा होत नाही, मात्र त्यामुळे झटके येण्याचे प्रमाण आणि तीव्रता कमी होते. तसेच, नसांचे नुकसान कमी होते. शस्त्रक्रियेनंतर तीन महिन्यांपर्यंत दर दोन आठवड्यांनी रुग्णामध्ये बसविलेल्या उपकरणाची सेटिंग बदलली जातात. तसेच, व्हीएनएस बॅटरी दर पाच वर्षांनी बदलावी



CIN: L67190MH2011PLC220404 Regd. Off: Plot No 36/227, RDP-10, Sector-6, Charkop, Kandivali West, Mumbai- 400067 +91 81081 11531/32 Email: reachus@secmark.in Website: www.secmark.in

urteenth Annual General Meeting and Remote E-Voting Notice is hereby given that the Fourteenth Annual General Meeting ("AGM") of the Company will be held on **Monday, September 29<sup>th</sup>, 2025 at 2:00 p.m.** (IST) through Video Conferencing ("VC") / Other Audio Visual Means ("OAVM") facility to transact the business as set out in the Notice of the AGM in compliance with the General Circular Nos. 14/2020 17/2020 and 20/2020 dated 8th April, 2020, 13th April, 2020 and 5th May, 2020 respectivel issued by the Ministry of Corporate Affairs ("MCA Circular/s"), Circular No SEBI/HO/CFD/CMD1/CIR/P/2020/79 dated 12th May, 2020 and SEBI vide its Maste Circular No. SEBI/HO/CFD/PoD2/CIR/P/0155 dated November 11, 2024 read wit Circular no. SEBI/HO/CFD/CFD-PoD-2/P/CIR/2024/133 dated 3rd October, 2024 ('SEBI Circulars') issued by Securities and Exchange Board of India ("SEBI") without the physica presence of the Members at a common venue.

The Notice of AGM along with the Fourteenth Annual Report of the Company for the Financial Year 2024-25 has been sent through electronic mode to all the members whose Email Ids are registered with the Company/Registrar and Share Transfer Agen (RTA) / Depository Participant(s) for communication. Members may also note that this Notice and the Annual Report will also be available for download on the website of the Company i.e. www.secmark.in, the website of BSE Limited at www.bseindia.com, the website of National Stock Exchange of India Limited at www.nseindia.com and on the website of NSDL at https://www.evoting.nsdl.com

Members holding shares either in physical form or dematerialized form, as on the cut off date i.e. Monday, September 22, 2025 may cast their vote electronically on the businesses as set out in the Notice of the AGM through Electronic Voting System (Remote E-Voting) provided by National Securities and Depository Limited ("NSDL").

The Remote E-Voting shall commence on Friday, September 26, 2025 at 09:00 a.m IST and shall end on Sunday, September 28, 2025 at 05:00 p.m. IST

(ii) Any person, who becomes Member of the Company after sending the Notice of the AGM by email and is holding shares as on cut-off date i.e. Monday, September 22 2025; may obtain the login ID and password by sending a request a evoting@nsdl.co.in or cs@secmark.in. However, if a person is already registered with NSDL for Remote E-Voting then he/she may use the existing user ID and password for their casting vote:

iii) Members may also note that a) the Remote E-Voting module shall be disabled by NSDL after the aforesaid date and time for voting and once the vote on a resolution is cast by the member, the membe shall not be allowed to change it subsequently;

) the members who have casted their vote by Remote E-Voting prior to the AGM, may participate in the AGM through VC/OAVM facility but shall not be entitled to cast their vote again through the E-Voting system during the AGM;

the members participating in the AGM and who have not casted their vote by Remote E-Voting, shall be entitled to cast their vote through E-Voting system during the AGM;

d) Only a person whose name is recorded in the Register of Members or in the Register o beneficial owners maintained by the Depositories as on the cut-off date shall be entitled to avail the facility of Remote E-Voting, participating in the AGM through VC/OAVM facility

and E-Voting during the AGM; iv) In case of any queries, you may refer the Frequently Asked Questions (FAQs) fo members and e-voting user manual for members available at the "Downloads" section of https://www.evoting.nsdl.com or contact NSDL by email at evoting@nsdl.co.in or

call toll free nos. 1800-222-990 or send a request at evoting@nsdl.co.in or write to the Company secretary at the email address of the Company i.e. sunil@secmark.in v) Members holding shares in demat form can update their email address with the

Depository Participant.



For SecMark Consultancy Limite

Place : Mumbai Date: September 05, 2025

Sunil Kumar Band Company Secretary and Compliance Office



७००० व +०२२-२४९९७००० वर संपर्क साधावा.

#### हरीश टेक्सटाइल इंजिनियर्स लिमिटेड सीआयएनः एल२९११९एमऐच२०१०पीएलसी२०१५२१

दुसरा मजला, १९ पारशी पंचायत रोड, अंधेरी ( पूर्व ), मुंबई-४०००६९. दुरध्वनीः ०२२ ६६४९०२५१, ईमेलः investor@harishte&tile.com वेबसाइटः www.harishte&tile.com

## १५ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना, पुस्तक बंद करणे आणि ई-मतदान माहिती

येत आहे की हरीश टेक्सटाईल इंजिनियर्स लिमिटेड ('कंपनी') ची १५ सर्वसाधारण सभा ('एजीएम') **मंगळवार, ३० सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी ११.०० वाजता** व्हिडिओ कॉन्फर्रान्संग (व्हीसी)/इतर ऑडिओ व्हिज्युअल माध्यमांद्वारे (ओएव्हीएम) आयोजित करण्यात येणा आहे. यामध्ये सदस्यांची प्रत्यक्ष उपस्थिती राहणार नाही. जनरल परिपत्रक क्रमांक १४/२०२० दिनांक ८ एप्रिल २०२०, १७/२०२० दिनांक १३ एप्रिल २०२० आणि २०/२०२० दिनांक ५ मे २०२०, क्रमांव ०२/२०२१ दिनांक १३ जानेवारी २०२१ दिनांक २१/२०२१ दिनांक १४ डिसेंबर २०२१ आणि क्रमांव ०२/२०२२ दिनांक १५ मे २०२२, १०/२०२२ दिनांक २८ डिसेंबर २०२२ आणि २५ सप्टेंबर २०२२ रोजी जारी केलेले ०९/२०२३ आणि कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाने जारी केलेले इतर लागू परिपत्रके ('एमसीए परिपत्रके') आणि १२ मे २०२० रोजी जारी केलेले परिपत्रक क्रमांक सेबी/एचओ/सीएफडी सीएमडी१/सीआयआर/पी/२०२० /७९ आणि १५ जानेवारी २०२१ रोजी जारी केलेले परिपत्रक क्रमांव सेबी/एचओ/सीएफडी/ सीएमडी२/सीआयआर/पी/२०२१/११ आणि १३ मे २०२२ रोजी जारी केलेले क्र सेबी/एचओ/सीएफडी/सीएमडी२/सीआयआर/पी/२०२२/६२, ५ जानेवारी २०२३ रोजी जारी केलेले सेबी/एचओ/सीएफडी/पीओडी-२/पी/सीआयआर/२०२३/४ आणि ७ ऑक्टोबर २०२३ रोजी जारी केलेले सेबी/एचओ/सीएफडी/पीओडी-२/पी/सीआयआर/२०२३/१६७ आणि ३ ऑक्टोबर २०२४ च्या सेबी/एचओ/सीएफडी/पीओडी-२ पीसीआयआर/२०२४/१३३ या ४ सप्टेंबर २०२५ च्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सूचनेत नमूद केल्याप्रमाणे सामान्य आणि विशेष व्यवसायांचे व्यवहार करण्यासाठी, सेबी ('सेबी परिपत्रके') (एकत्रितपणे 'लागू परिपत्रके' म्हणून संदर्भित) च्या आणि कंपनी कायदा २०१३ ('कायदा') आणि त्याअंतर्गत बनवलेले नियम आणि सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोज रिक्कायरमेंट्स) रेग्युलेशन्स, २०१५ ('सेबी लिस्टिंग रेग्युलेशन') च्या इतर लागू तरतुरी. कायद्याच्या कलम् १०३ अंतर्गत कोरमची गणना करण्यासाठी व्हीसी/ओएव्हीएम द्वारे एजीएमला उपस्थित राहणारूया सदस्यांची

२. उपरोक्त एमसीए परिपत्रके आणि सेबी परिपत्रके यांच्या अनुषंगाने, आर्थिक वर्ष २०२४-२०२५ च वार्षिक अहवालाच्या इलेक्ट्रॉनिक प्रती, ज्यात वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना देखील आहे, त्या सर्व सदस्यांना **शुक्रवार, ५ सप्टेंबर २०२५** रोजी ई-मेलद्वारे पाठवण्यात आल्या आहेत ज्यांचे ईमेल पत्ते कंपनी/डिपॉझिटरी सहभागी(सहभागी) यांच्याकडे नोंद्रणीकत आहेत. याव्यतिरिक्त, सेबी (एलओडीआर) च्या नियम ३६(१)(बी) नुसार, कंपनी ज्यांचे ई-मेल आयडी कंपनी/आरटीए/डीपीकडे नोंदणीकृत नाहीर अशा भागधारकांना एक पत्र देखील पाठवत आहे ज्यामध्ये कंपनीच्या वेबसाइटची वेब लिंक दिली आहे जिथून आर्थिक वर्ष २०२४-२०२५ साठी कंपनीचा वार्षिक अहवाल पाहता येईल.

३, इँ-मतदान माहित: कंपनी कायदा, २०१३ च्या कलम १०८ आणि कंपनी (व्यवस्थापन आणि प्रशासन) नियम, २०१४ च्या नियम २० आणि सेबी (एलओडीआर) नियम, २०१५ च्या संबंधित तरतुर्दीनुसार, कंपनी आपल्या सदस्यांना नॅशनल सिक्यरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड ('एनएसडीएल') द्वारे प्रदान केलेल्य इलेक्ट्रॉनिक मतदान प्लॅटफॉर्मचा वापर करून वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सूचनेत नमृद केलेल्या ठरावांव इलेक्ट्रॉनिक पद्धतीने मतदान करण्यासाठी रिमोट ई-मतदान सुविधा प्रदान करण्यास<sup>ँ</sup>आनंदित आहे. ज्य सदस्यांनी रिमोट ई-मतदानाद्वारे मतदान केले नाही त्यांच्यासाठी वार्षिक सर्वसाधारण सभेच्या दिवशी सभेदरम्यान इलेक्ट्रॉनिक मतदानाची सुविधा देखील उपलब्ध करून दिली जाईल. मंडळाने मतदान प्रक्रिय निष्पक्ष आणि पारदर्शक पद्धतीने पार पाडण्यासाठी मे. डीएन व्होरा अँड असोसिएट्स, प्रॅक्टिसिंग कंपर्न सेक्रेटरी (एसीएस क्रमांक ४६९८९, सीओपी क्रमांक २१२५४) यांची छाननीकार म्हणन नियक्ती केल् आहे. ज्या सदस्यांचे शेअर्स भौतिक स्वरूपात किंवा डिमॅट स्वरूपात आहेत, ज्यांचे नाव सदस्यांच्य नोंटणीमध्ये किंवा हिपॉबिरगेजटारे गुग्वलेल्या लाभार्थी मालकांच्या नोंटणीमध्ये कर-ऑफ ताग्वेल म्हणजेच **मंगळवार, २३ सप्टेंबर २०२५** रोजी नोंदवलेले आहे, ते वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सचनेमध्ये नमूद केलेल्या ठरावांवर इलेक्ट्रॉनिक पद्धतीने मतदान करू शकतात. कट-ऑफ तारखेला सदस्य नसलेल्य व्यक्तीने ही सूचना केवळ माहितीच्या उद्देशाने घ्यावी. सर्व सदस्यांना सूचित केले जाते की:

०४ सप्टेंबर २०२५ च्या सूचनेमध्ये नमूद केलेले सर्व सामान्य आणि विशेष ठराव इलेक्ट्रॉनिक माध्यमातू--मतदानाद्वारे व्यवहार केले जाऊ शकतात.

ii. इलेक्ट्रॉनिक पद्धतीने वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना असलेले आर्थिक वर्ष २०२४-२०२५ च वार्षिक अहवाल पाँठविण्याची तारीख: शुक्रवार, ०५ सप्टेंबर २०२५. iii. रिमोट ई-व्होटिंग सुरू होण्याची तारीख आणि वेळ: गुरुवार, २५ सप्टेंबर २०२५ ( सकाळी ९.००

वाजता ). iv. रिमोट ई-व्होटिंगची समाप्ती तारीख आणि वेळ: सोमवार, २९ सप्टेंबर २०२५ ( सायं ५.०० वाजत आयएसटी)

 रिमोट ई-व्होटिंगदारे किंवा वार्षिक सर्वसाधारण सभेत मतदान करण्याची पात्रता निश्चित करण्याचे अंतिम तारीख: **मंगळवार, २३ सप्टेंबर २०२५**.

vi. कोणतीही व्यक्ती, जी नोटीस पाठवल्यानंतर शेअर्स खरेदी करते आणि कंपनीचे सदस्य बनते आणि अंतिम तारखेला म्हणजेच **मंगळवार, २३ सप्टेंबर २०२५** रोजी शेअर्स धारण करते, ती evoting@nsdl.com वर ईमेल पाठवून त्याचा/तिचा फोलिओ नंबर/डीपी आयडी आणि क्लायंट आयडी क्रमांक देऊन लॉगिन आयडी आणि पासवर्ड मिळवू शकते. तथापि, जर तुम्ही ई-व्होटिंगसार्ट एनएसडीएलकडे आधीच नोंदणीकृत असाल तर तुम्ही तुमचा विद्यमान वापरकर्ता आयडी आणि पासवर्ड

vii. २९ सप्टेंबर २०२५ रोजी संध्याकाळी ५.०० नंतर मतदानासाठी एनएसडीएल दारे रिमोट ई-क्टोटिंग मॉड्यूल अक्षम केले जाईल. एकदा सदस्याने ठरावावर मतदान केल्यानंतर, नंतर ते बदलण्याची परवानर्ग दिली जाणार नाही. viii. इलेक्ट्रॉनिक मतदान प्रणालीद्वारे मतदान करण्याची सुविधा देखील वार्षिक सर्वसाधारण सभेत उपलब्ध

करून दिली जाईल आणि वार्षिक सर्वसाधारण सभेला उपस्थित राहणारे सदस्य, ज्यांनी रिमोट ई-व्होटिंगद्वां मतदान केलेले नाही आणि अन्यथा त्यांना तसे करण्यास मनाई नाही, ते वार्षिक सर्वसाधारण सभेदरम्यान ई-व्होटिंग प्रणालीदारे मतदान करू शकतील ix. डीमटेरियलाइज्ड पद्धतीने, फिजिकल पद्धतीने शेअर्स धारण करणार्या सदस्यांसाठी आणि ज्या सदस्यांन

त्यांचे ईमेल पत्ते नोंदणीकृत केलेले नाहीत त्यांच्यासाठी एजीएममध्ये रिमोट ई-व्होटिंगची पद्धत एजीएमच्य X. ई-व्होटिंगशी सर्बोधत युजर आयडी आणि पासवर्डची माहिती आणि सूचना सदस्यांना ई-मेलद्वारे पाठवण्यात आल्या आहेत. व्हीसी/ओएव्हीएम द्वारे एजीएममध्ये उपस्थित राहण्यासाठी समान लॉगिन

केडेन्शियल वापरावे xi. सदस्यांचे मतदानाचे अधिकार २३ **सप्टेंबर २०२५** रोजीच्या अंतिम तारखेनुसार कंपनीच्या भरलेल्य

समभाग शेअर भांडवलाच्या त्यांच्या शेअर्सच्या प्रमाणात असतील. xii. सदस्यांनी नोंद घ्यावी की २०२४-२०२५ च्या वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना आणि वार्षिव अहवाल कंपनीच्या <u>https://www.harishte&tile.com/</u> या वेबसाइटवर, स्टॉक एक्सचेंजची वेबसाइट म्हणजेच बीएसई लिमिटेडची वेबसाइट <u>www.bseindia.com</u> आणि नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड (एनएसडीएल) च्या वेबसाइट <u>www.evoting.nsdl.com</u> वर उपलब्ध आहेत. xiii. ई-व्होटिंगशी संबंधित कोणत्याही शंका/तक्रारी असल्यास, सदस्य <u>www.evoting.nsdl.com</u> च्या डाउनलोड विभागात उपलब्ध असलेल्या शेअरहोल्डर्ससाठी वारंवार [एफएक्यू]आणि शेअरहोल्डर्ससाठी ई-व्होटिंग वापरकर्ता पुस्तिका पाहू शकतात किंवा ०२२-४८८६ ७००० वर कॉल करू शकतात किंवा एनएसडीएलच्या वरिष्ठ व्यवस्थापक, सुश्री पल्लवी म्हात्रे यांना <u>evot-</u>

ing@nsdl.com/pallavid@nsdl.com वर विनंती पाठवू शकतात. XIV. कंपनीज (व्यवस्थापन आणि प्रशासन) नियम, २०१४ च्या नियम १० आणि सेवी (सूचीबद्ध दायित्वे आणि प्रकटीकरण आवश्यकता) नियम, २०१५ च्या नियम ४२ सह वाचलेल्या कायद्याच्या कलम ९१ नुसार, कंपनीचे सदस्यांचे राजिस्ट्रार आणि शेअर हस्तांतरण पुस्तके २४ सप्टेंबर २०२५ ते ३० सप्टेंबर २०२५ (दोन्ही दिवस समाविष्ट) पुढील वार्षिक सर्वसाधारण सभेच्या उद्देशाने बंद राहतील.

हरीश टेक्सटाइल इंजिनियर्स लिमिटेड सार्ठ

डीएसजे कीप लर्निंग लिमिटेड

( पूर्वी डीएसर्जे कम्युनिकेशन्स लिमिटेड म्हणून ओळखले जाणारे ) सीआयएनः एल८०१००एमएच१९८९पीएलसी०५४३२९ नोंदणीकृत कार्यालय: ४१९-ए, अरुण चेंबर्स, चौथा मजला, एसी मार्केटच्या शेजारी, ताडदेव मुंबई - ४०००३४ भारत दूरध्वनी: ८९७६९५८६२५

ई-मेलः compliance@dsjkeeplearning.com वेबसाइटः dsjkeeplearning.com ३५ व्या ( पस्तीसव्या वार्षिक सर्वसाधारण सभेची ) सूचना

ई-मतदान माहिती आणि पुस्तक बंद करण्याची सूचना याद्वारे सूचना देण्यात येते की डीएसजे कीप लर्निंग लिमिटेड ('कंपनी') च्या सदस्यांची ३५ वी ( पस्तीसवी ) वार्षिक सर्वसाधारण सभा ('एजीएम') मंगळवार, ३० सप्टेंबर २०२५ रोजी दुपारी ३.०० वाजता (आयएसटी) व्हिडिओ कॉन्फरन्सिंग (व्हीसी)/इतर ऑडिओ-व्हिज्युअर माध्यमे (ओएव्हीएम) द्वारे आयोजित केली जाईल जेणेकरून ३५ वी एजीएम ('सुचना' नाञ्चन (जोर्डकार्डन) द्वार जोनाका अता । आहरा जानकार उन में रिवार्डन (जूडिंग) बोलावण्याच्या मूचनेमध्ये नमूद केल्याप्रमाणे व्यवसायांचे व्यवहार करता येतील. हो माहिती कर्पनी वेबसाइट <u>dsikeeplearning.com</u> आणि सेंट्रल डिपॉझिटरी सर्विहसेस (इंडिया) लिमिः सिडीएसएल) च्या वेबसाइट <u>www.evotingindia.com</u> वर उपलब्ध आहे आणि कंपनीच इक्विटी शेअर्स सूचीबद्ध असलेल्या स्टॉक एक्सचेंजेसना देखील पाठवण्यात आली आहे, ज्यामुळे ते त्यांच्या संबंधित वेबसाइट www.nseindia.com आणि www.bseindia.com वर प्रसारित

क्रमांक २०/२०२० द्वारे, या विषयावरील संबंधित परिपत्रकांसह वाचले आहे, ज्यामध्ये १९ सप्टेंबर २०२४ रोजीच्या सामान्य परिपत्रक क्रमांक ०९/२०२४ (एकत्रितपणे एमसीए परिपत्रके म्हणून ओळखले जाते। समाविष्ट आहे आणि भारतीय सिक्यरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड (सेबी) ने जारें केलेल्या परिपत्रकांच्या अनुषंगाने, सदस्यांच्या प्रत्यक्ष उपस्थितीशिवाय, व्हिडिओ कॉन्फरन्सिंग (व्हीसी) / इतर ऑडिओ व्हिज्युअल माध्यमे (ओएव्हीएम) द्वारे वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) आयोजित करण्याची परवानगी दिली आहे. कंपनी कायदा, २०१३ (कायदा), सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिक्वायरमेंटस) रेग्यलेशन्स, २०१५, (सेबी लिस्टिंग रेग्युलेशन्स) आणि एमसीए परिपत्रकांच्या तरतुर्दीनुसार, कंपनीची ३५ वी वार्षिक सर्वसाधारण सभा मंगळवार, ३० सप्टेंबर २०२५ रोजी दुपारी ३.०० वाजता (आयएसटी) व्हीसी/ओएव्हीएम द्वारे आयोजित केली जात आहे. कायद्याच्या कलम १०३ अंतर्गत कोरमची गणना करण्या व्हीसी/ओएव्हीएम द्वारे वार्षिक सर्वसाधारण सभेला उपस्थित राहणारूया सदस्यांची गणना केली

सदर परिपत्रकांनसार, ३१ मार्च २०२५ रोजी संपलेल्या आर्थिक वर्षाच्या लेखापरीक्षित आर्थिक विवरणांसह वार्षिक अहवालासह ३५ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना इलेक्ट्रॉनिक पद्धतीने त्या सदस्याना पाठवण्यात आली आहे ज्यांचे ई-मेल पत्ते (पत्ते) कंपनी/ठेवी सहभागी/रजिस्टार आणि शेअर ट्रान्सफर् एजंट ('आरटीए') कडे शुक्रवार, २९ ऑगस्ट २०२५ रोजी नोंदणीकृत आहेत. सेबी लिस्टिंग रेग्युलेशनच्या नियम ३६(१)(बीँ) च्या तरतुदींनुसार, कंपनीने ज्या सदस्यांचे ई-मेल पत्ते कंपनी/डीपी/आरटीए कडे नोंदणीकृत नाहीत त्यांना एक पत्र पाठवले आहे, ज्यामध्ये कंपनीच्या वेबसाइटची वेबलिक देण्यात आली आहे जिथून वार्षिक अहवाल ॲक्सेस आणि डाउनलोड करता

कायद्याच्या कलम ९१ च्या तरतुर्दीनुसार, कंपनीचे सदस्य नोंदणी आणि शेअर हस्तांतरण पुस्तके बुधवार २४ सप्टेंबर २०२५ ते मंगळवार ३० सप्टेंबर २०२५ (दोन्ही दिवस समाविष्ट) पर्यंत व्हीसी/ओएव्हीएम द्वारे आयोजित वार्षिक सर्वसाधारण सभेच्या उद्देशाने बंद राहतील.

कंपनी कायदा, २०१३ च्या कलम १०८ च्या तरतुर्दीनुसार, कंपनी (व्यवस्थापन आणि प्रशासन) नियम, २०१४ च्या नियम २० (वेळोवेळी सुधारित केल्याप्रमाणे), सेबी (सूचीबद्ध दायित्वे आणि प्रकटीकरण आवश्यकता) नियम, २०१५ च्या नियम ४४ (वेळोवेळी सुधारित केल्याप्रमाणे) आणि परिपत्रकांच्या तरतुर्दीनुसार, कंपनी वार्षिक सर्वसाधारण सभेत करावयाच्या व्यवसायाच्या संदर्भात तिच्या सदस्यांना रिमोर्ट ई-व्होटिंगची सविधा प्रदान करत आहे. या उद्देशाने, कंपनीने अधिकत एजन्सी तिच्या क्रिस्ता । स्वार इन्यार पुराचा पुराचा प्रतान करता जाह, वा उद्शान, अन्यना आवश्ये एसता म्हणून इलेक्ट्रॉनिक माध्यमातून मतदान सुलभ करण्यासाठी सेंट्रल डिपॉझिटरी सर्विहसेस (इंडिया) लिमिटेड (सीडीएसएल) सोबत करार केला आहे. वार्षिक सर्वसाधारण सभेच्या तारखेला ई–व्होटिंग सिस्टम वापरून सदस्याने मतदान करण्याची सुविधा सीडीएसएलद्वारे प्रदान केली जाईल. सर्व सदस्यांना येथे कळविण्यात येते की:

१. ३५ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सूचनेमध्ये नमूद केलेले व्यवहार इलेक्ट्रॉनिक माध्यमातून केले जातील.

२. इलेक्ट्रॉनिक माध्यमातून मतदान करण्याची पात्रता निश्चित करण्याची अंतिम तारीख मंगळवार २३ सप्टेंबर २०२५ असेल. ज्या व्यक्तींचे नाव सदस्यांच्या नोंदणीमध्ये किंवा कट-ऑफ तारखेला राखलेल्या लाभार्थी मालकांच्या नोंदणीमध्ये नोंदवले गेले आहे, त्यांनाच रिमोट ई-व्होटिंग तसेच वार्षिक सर्वसाधारण सभेत ई-व्होटिंगची सुविधा मिळू शकेल. **३.** ई-व्होटिंग पोर्टल शुक्रवार २६ सप्टेंबर २०२५ रोजों सकाळी ०९.०० वाजता (आयएसटी) पासन

सुरू होईल आणि सोमवार, २९ सप्टेंबर २०२५ रोजी सायंकाळी ०५.०० वाजता (आयएसटी) पर्यंत संपेल. त्यानंतर सीडीएसएलद्वारे ई-व्होटिंग मॉड्यूल बंद केले जाईल आणि त्या वेळेनंतर मतदान

४. नोटीस पाठवल्यानंतर शेअर्स घेणारी आणि कंपनीची सदस्य बनलेली कोणतीही व्यक्ती आणि कट-ऑफ तारखेला म्हणजेच मंगळवार. २३ सप्टेंबर २०२५ रोजी शेअर्स धारण करणारी व्यक्ती इलेक्ट्रॉनिक पद्धतीने मतदान करण्यासाठी helpdesk.evoting@cdslindia.com वर विनंती पाठवन लॉगिन आयडी आणि पासवर्ड मिळव शकते.

५. सभेपूर्वी ई-व्होटिंगद्वारे मतदान केलेले सदस्य देखील सभेला उपस्थित राह शकतात परंत त्यांना पुन्हा मतदान करण्याचा अधिकार राहणार नाही.

एजीएम दरम्यान रिमोट ई-व्होटिंग आणि ई-व्होटिंगची पद्धत, भौतिक स्वरूपात शेअर्स धारण करणार्या सदस्यांसाठी, डीमटेरियलाइज्ड पद्धतीने आणि ज्या सदस्यांनी त्यांचे ई-मेल पत्ते नोंदणीकृत केले ओहेत त्यांच्यासाठी एजीएमच्या सूचनेमध्ये तपशीलवार दिली आहे.

कंपनीने रिमोट ई-व्होटिंग आणि ई-व्होटिंग प्रक्रियेची निष्पक्ष आणि पारदर्शक पद्भतीने कानर्न ...... २ २००२ आप २ २००० प्राप्त अफ्रवचा ानणव आाण पारदशक पद्धतान छानना करण्यासाठी श्री. अंशुल भट्ट, प्रॅकिटसिंग कंपनी सेक्रेटरी (सदस्यता क्रमांक २३५०२) यांची छाननीकार म्हणून नियुक्ती केली आहे.

रिमोट ई-व्होटिंगचा निकाल आणि वार्षिक सर्वसाधारण सभेत दिलेल्या मतदानाचा निकाल विहित कालावधीत स्क्रूटिनायझरच्या अहवालासह घोषित केला जाईत. तो कंपनीच्या वेबसाइट <u>dsj-keeplearning.com</u> वर आणि कंपनीचे इक्किटी शेअर्स सूचीबद्ध असलेल्या स्टॉक एक्सचेंजेसच्या वेबसाइट्स उदा. बीएसई लिमिटेड आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेड <u>www.bseindia.com</u> आणि <u>www.nseindia.com</u> वर आणि सेंट्रल डिपॉझिटरी सर्विह्रसेस् (इंडिया) लिमिटेड (सीडीएसएल) च्या वेबसाइट <u>www.evotingindia.com</u> वर प्रदर्शित केला जाईल.

इलेक्ट्रॉनिक पद्धतीने मतदान करण्याच्या सुविधेशी संबंधित सर्व तक्रारी श्री. राकेश दळवी, वरिष्ठ व्यवस्थापक, (सीडीएसएल), सेंट्रल डिपाइन्टरी सर्विहर्सस (इंडिया) लिमिटेड, एवंग, २५० वा मजला, मरेथॉन फ्युचरेक्स, मफतलाल मिल कंपाडंह्स, एन एम जोशी मार्ग, लोअर परळ (पूर्व), मुंबई - ४०००१३ यांच्याकडे पाठवता येतील किंवा <u>helpdesk.evoting@cdslindia.com</u> वर ईमेल पाठवता येईल किंवा टोल फ्री क्रमांक १८०० २१ ०९९११ वर कॉल करता

मंचालक मंडळाच्या आदेशानुसा डीएसजे कीप लर्निंग लिमिटेड ( पूर्वी डीएसजे कम्युनिकेशन् लिमिटेड म्हणून ओळखले जाणारे ) साठी

> जयप्रकाश गंगवाणी कंपनी सचिव आणि अनुपालन अधिकारी



वॉर्डन कोर्ट, 79/81, ऑगस्ट क्रांती मार्ग, मुंबई - 400 036. फोन ०२२-२३८०३३३४ | ईमेलः bmmums0607@centralbank.co.in

सेक्युरिटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेटस ॲन्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्यरिटी डंटरेस्ट ॲक्ट २००२ च्या कलम १३ (१२) आणि १३ (२) सहवाचता सिक्यरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स, २००२ च्या नियम ३ अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून सदर दिनांक १३/०५/२०२५ रोजीस मागणी सूचना जारी करून कर्जदा कर्जदार श्री. दधीच प्रल्हाद सिंग आणि श्रीमती शोभा दधीच सिंग यांस सूचनेतील एकूण नमूद रक्कम **रु. ९२९७४९१**/ (रुपये ब्याण्णव लाख सत्याण्णव हजार चारशे एक्क्याण्णव मात्र) ((जी ३०.०४.२०२५ रोजी देय असलेर्ल मुद्दल आणि व्याज दर्शवते), अधिक ३०.०४.२०२५ रोजीपासून व्याज आणि अन्य प्रभार या रकमेची परतफे

. ।दर सूचना प्रसिद्धीच्या तारखेपासून ६० दिवसांत करण्यात सांगितले होते. बँकेची संपर्ण थकीत रकमेची परतफेड करण्यास कर्जदार असमर्थ ठरल्याने कर्जदार हमीदार आणि सर्वसामान जनतेस याद्वारे सूचना देण्यात येते की, निम्नस्वाक्षरीकारांनी खाली वर्णन करण्यात आलेल्या मिळकतीचा कब्जा त्याल प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून सदर ॲक्टच्या कलम १३ (४) सहवाचता सदर सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स, २००२ नियम च्या ८ अन्वये **१ सप्टेंबर २०२५ रोजी**स घेतला आहे

वेशेषतः कर्जदार, हमीदार सर्वसामान्य जनतेस याद्वारे इशारा देण्यात येतो की, सदर मिळकतीशी कोणताही व्यवहा करू नये आणि सदर मिळकतीशी करण्यात आलेला कोणताही व्यवहार हा सेंट्रल बँक ऑफ इंडिया यांस रक्कम रु. ९२९७x९१/- (रुपये ब्याण्णाव लाख सत्याण्णाव हजार चारणे एक्क्याण्णाव मात्र) ((जी ३० ०४ २०२५ रोजी देय असलेली मुद्दल आणि व्याज दर्शवते), अधिक व्याज आणि अन्य प्रभार च्या अधीन राहील. तारण मत्तेच्य विमोचनाकरिता उपलब्ध वेळेच्या संदर्भात ॲक्टचे कलम १३च्या उप-कलम (८) च्या तरतूदीन्वये कर्जदारांचे ल वेधण्यात येत आहे.

(तारण मालमत्तेचे/गहाण मालमत्तेचे तपशीलवार वर्णन): फ्लंट क्रमांक-सी-१,७:३, ७वा मजला, भीमाशंक सीएचएस लिमिटेड प्लॉट क्रमांक १३, सेक्टर १९ए, नवी नवी मुंबई ठाणे, महाराष्ट्र ४००७०६. **पूर्व**: ६० मीटर रुंद दक्षिण: १२ मीटर रुंद रस्ता

तारीख: ०१/०९/२०२५

विचारविमर्श करण्यासाठी.

(प्राधिकत अधिकारी)

## टेक्नोजेट कन्सल्टंट्स लिमिटेड

सीआयएन: एल७४२१०एमएच१९८२पीएलसी०२७६५१ नोंदणीकृत पत्ता: नेव्हिल हाऊस, जे. एन. हेरेडिया मार्ग, बॅलार्ड इस्टेट मुंबई ४०० ००१

दूर. क्र.: ९१ २२ ६६६२ ००००, ईमेल आयडी: technojetconsultantslimited@gmail.com ४३वी वार्षिक सर्वसाधारण सभा, ई-व्होटिंग माहिती आणि पुस्तक बंद करण्याची सूचना

दपारी ४.३० वा. नेव्हिल हाऊस. जे. एन. हेरेडिया मार्ग. बॅलार्ड इस्टेट. मंबई - ४०० ००१ येथील कंपनीच्य र्विणीकृत कार्यालयात आयोजित केली जाईल, ३ सप्टेंबर २०२५ च्या एजीएम सूचनेत नमूद केल्याप्रमाणे व्यवसायाव

शिवाय, कंपनीच्या २०२४-२०२५ या आर्थिक वर्षाच्या वार्षिक अहवालाच्या इलेक्टॉनिक प्रती, ज्यामध्ये ३१ मार्च २०२५ रोजी संपलेल्या आर्थिक वर्षासाठी ४३ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना, संचालकांचा अहवाल, ५ सप्टेंबर २०२५ रोजी पाठवण्यात आल्या आहेत ज्यांचे ईमेल आयडी कंपनी/आरटीए/डिपॉझिटरी/डिपॉझिटरी सहभागीकडे नोंदणीकृत आहेत आणि कंपनीकडुन एक पत्र देखील पाठवण्यात आले आहे ज्यामध्ये वार्षिक अहवालार्च संपूर्ण माहिती (एजीएमच्या सूचनेसह) कुठे उपलब्ध आहे याचा अचूक मार्ग समाविष्ट आहे, ज्या भागधारकांनी कंपनी, आरटीए/डिपॉझिटरी/डिपॉझिटरी सहभागीकडे त्यांचे ईमेल आयडी नोंदणीकृत केलेले नाहीत.

कंपनी कायदा. २०१३ च्या कलम् १०८. कंपनी (व्यवस्थापन आणि प्रशासन) नियम २०१४ च्या नियम २० सह वाचले जाणारे, सुधारित (नियम) आणि सेबी (एलओडीआर) नियमन २०१५ च्या नियम ४४ नुसार, कंपनी आपल्य आहे, जसे की केफिन टेक्नॉलॉजीज लिमिटेड (केफिन) ने ४३ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सूचनेमध्ये नमुद केलेल्या सर्व ठरावांवर आणि अशा मतदानाद्वारे व्यवसायांवर विचारविमर्श करण्याकरिता प्रदान केले आहे

ए) रिमोट ई-व्होटिंग सुरू होण्याची तारीख आणि वेळ: शुक्रवार, २६ सप्टेंबर २०२५, सकाळी ९.०० वा. बी) रिमोट ई-व्होटिंग समाप्तीची तारीख आणि वेळ:

रविवार, २८ सप्टेंबर २०२५, सायं.५.०० वा.

सी) मतदानाची पात्रता निश्चित करण्याची अंतिम तारीख सोमवार. २२ सप्टेंबर २०२५

डी) मतपत्रिकेद्वारे मतदान करण्याची सुविधा देखील वार्षिक सर्वसाधारण सभेत उपलब्ध करून दिली जाईल. सभेला उपस्थित राहणारे ज्या सदस्यांनी रिमोट ई-व्होटिंगद्वारे मतदान केलेले नाही, ते सभेत त्यांचा हक बजावू शकतील ई) ज्या सदस्यांनी रिमोट ई-व्होटिंगद्वारे मतदान केले आहे ते देखील सभेला उपस्थित राहू शकतात, परंतु त्यांना

वार्षिक सर्वसाधारण सभेत पुन्हा मतदान करण्याची परवानगी दिली जाणार नाही. एफ) सोमवार, २२ सप्टेंबर २०२५ रोजी कट-ऑफ तारखेला कंपनीच्या सदस्यांच्या नोंदणीमध्ये / डिपॉझिटरीजं

राखलेल्या लाभार्थी मालकीच्या विवरणपत्रात ज्यांचे नाव आहे अशा कोणत्याही व्यक्तीला वार्षिक सर्वसाधार सभेत ई-व्होटिंग आणि मतपत्रिकेद्वारे मतदान करण्याची सुविधा मिळेल. जी) ४३व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना कंपनीच्या www.technojet.in या वेबसाइटवर आणि कंपनीचे

निबंधक आणि हस्तांतरण प्रतिनिधी, केफिन टेक्नॉलॉजीज लिमिटेड यांच्या https://evoting.kfintech.com या वेबसाइटवर उपलब्ध आहे. एच) वार्षिक सर्वसाधारण सभेदरम्यान रिमोट ई-व्होटिंग आणि ई-व्होटिंगसाठी सविस्तर प्रक्रिया आणि सूचना वार्षिव

सर्वसाधारण सभेच्या सूचनेत दिल्या आहेत. आय) वार्षिक सर्वसाधारण सभेदरम्यान ई-मतदान प्रक्रिया आणि ई-मतदान निष्पक्ष आणि पारदर्शक पद्धतीने करण्यासार्ठ श्री. वैभव शाह, कार्यरत कंपनी सचिव (सदस्यता क्र.२६१२१) यांची तपासणीस म्हणून नियुक्ती करण्यात आली

जे) सभा संपल्यानंतर दोन कामकाजाच्या दिवसांत निकाल जाहीर केला जाईल. घोषित निकाल आणि तपासणीसांच अहवाल बीएसई लिमिटेडला सादर केला जाईल आणि कंपनीच्या वेबसाइट www.technoiet.in वर आणि केफिन टेक्नॉलॉजीज लिमिटेडच्या वेबसाइट https://evoting.kfintech.com वर अपलोड केला जाईल.

के) कंपनीच्या सदस्यांची नोंदणी आणि भाग हस्तांतरण पुस्तके वार्षिक सर्वसाधारण सभेसाठी मंगळवार, २३ सप्टेंबर २०२५ ते सोमवार, २९ सप्टेंबर, २०२५ (दोन्ही दिवस समाविष्ट) बंद राहतील.

एल ) ई-व्होटिंगशी संबंधित कोणत्याही प्रश्नांच्या बाबतीत, तुम्ही केफिन टेक्नॉलॉजीज लिमिटेडच्या वेबसाइटच्या https: /evoting.kfintech.com वर डाउनलोड विभागात उपलब्ध असलेल्या सदस्यांसाठी 'वारंवार विचारले जाणारे प्रश्ने' (एफएक्यू) आणि सदस्यांसाठी 'ई-व्होटिंग वापरकर्ता पुस्तिका' पाहू शकता किंवा केफिनचे सहाय्यक उपाध्यक्ष श्री. गणेश चंद्रा पात्रो यांच्याशी ०४०-६७१६ १६३० वर, ई-मेल आयडी evoting@kfintech.com वर किंवा त्यांच्या टोल फ्री क्र.१८०० ३०९ ४००१ वर संपर्क साधू शकता एम) कोणत्याही तक्रारी असल्यास सदस्यांनी कंपनी सचिव आणि कंपनीचे अनुपालन अधिकारी सुश्री. महक सराप

यांच्याशी +९१ २२ ६६६२ ०००० वर किंवा mahak.saraf@wadiagroup.com वर ईमेल पाठवन टेक्नोजेट कन्सल्टंट्स लिमिटेडकरित

दिनांक: ५ सप्टेंबर २०२५

कंपनी सचिव आणि अनुपालन अधिकारी



## **SVA INDIA LIMITED**

CIN: L51909MH1981PLC281775 Reg. Off: 162-C, 16th Floor, Mittal Tower, Nariman Point, Mumbai - 400 021 Website: www.svaindia.com Email: info@svaindia.com,

Tel: 91-22-22886789/98 Fax: 91-22-2288685 NOTICE OF AGM, REMOTE E-VOTING & BOOK CLOSURE

NOTICE is hereby given that the 44th Annual General Meeting of the Members of SVA India Ltd will be held on Tuesday, September 30, 2025 at 11.00 a.m., at 162-C, 16th Floor, Mittal

Tower, Nariman Point, Mumbai- 400 021 to transact the Business as set out in the Notice which has been sent along with the Annual Report and Financial Statements for the year ended March 31, 2025 to the Members of the Company on 22.08.2025 through electronic mode whose mail Id is validated/registered with the us or Depositories or RTA. A copy of the same is also made available on the Website of the Company www.svaindia.com

Book Closure Pursuant to Section 91 of the Companies Act, 2013 and the Rules framed under the Register of members and Share Transfer Book of the Company will remain closed rom Tuesday, September 23, 2025 to Tuesday, September 30, 2025 (both days inclusive).

E- Voting Pursuant to the provisions of Regulation 44 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirement) Regulations, 2015 and Section 108 of the Companies Act, 2013 (Act) read along with Rule 20 of the Companies (management & Administration) Rules, 2014 as amended from time to time, the Company is offering e-voting facility to its Members to exercise their right to vote by electronic means in respect of the business mentioned in the notice of 44th AGM through remote e-voting. The Company has engaged National Securities Depository Services (India) Limited (NDSL) to provide the platform for remote e-voting facility at the 44th AGM.

Details of e-voting Schedule are as under

1. The Cut- off date for the purpose of e-voting: Tuesday, September 23, 2025 2. Date & Time of commencement of e-voting: Saturday, 27th September, 2025 (9:00

. Date & Time of ending of e-voting: Monday, 29th September, 2025 (5:00 pm) (IST)

The Company shall be providing the voting facility through poll for those Members who are attending 44th Annual General Meeting and have not voted through remote e-voting and Poll paper shall be made available at the AGM venue. Once the vote on the resolution is cast by the members through remote e-voting, the members shall not be allowed to change it.

Attention is invited to all the shareholders that:

Remote E- voting shall not be allowed beyond 5:00 p.m. (IST) on Monday, 29th

Member may participate in the Annual General Meeting even after exercising his right to vote through Remote e-voting but shall not be entitled to vote again; and

Members as on the cut off date i.e. Tuesday, September 23, 2025 shall be entitled of availing the Remote - voting facility as per the procedure given in the Notes in the Notice of the 44th AGM or, as the case may be in the General Meeting in the respect of the business mentioned in the said notice or vote:

Annual Report of the Company for the FY 2024-2025 along with Notice of the AGM containing procedure for remote e-voting is available at link https://svaindia.com/wpcontent/uploads/2025/09/ANNUAL-REPORT-SVA-INDIA-31-3-2025-Final.pdf and will also be available on the website of NSDL <u>www.evoting.nsdl.com</u> and BSE Ltd.

Members are requested to contact their respective Depository Participant (DP), in case of shares held in Demat mode, or R&TA M/s Bigshare Services Private Limited, in case shares are held in physical mode for registering/validating/updating their e-mail IDs so as to receive all the communication sent by the Company to its shareholders, electronically.

The results of the e-voting along with Scrutinizer's Report shall be announced at the registered office of the Company, besides being communicated to the Stock Exchanges, the Depositories

and the Registrar and Share Transfer Agent. In case of any queries, members may refer the Frequently Asked Questions (FAQs) and evoting user manual for shareholders available at the Downloads section of www.evoting.nsdl.com or call on toll free no: 1800 1020 990 and 1800 22 44 30. Members

can also contact at <u>evoting@nsdl.co.in,</u> to resolve any grievances with regard to e-voting. For SVA India Ltd

Abhinav Gupta

Date: September 06, 2025

the commencement of the Meeting.

attend and vote instead of himself / herself and such proxy need not be a member of the company. The instrument appointing a proxy in order to be valid must be deposited at the Registered Office of the Company not later than 48 hours before

तर समाजालाही घडवतो

वारंवार अपस्माराचे झटके येत होते. अनेक औषधे घेऊनही त्याचे झटके थांबत नव्हते. त्याला औषध प्रतिरोधक बहुस्तरीय अपस्माराचे निदान झाले. यावर पर्याय नसल्याने त्याच्या पालकांनी पुणे गाठले. पुण्यातील डॉक्टरांनी या मुलावर

पुस्तक वाचन : ज्ञानाचा दीप आणि समाज परिवर्तनाचा माग

मानवाच्या उत्क्रांतीचा इतिहास पाहिला तर त्यात ज्ञान आणि अनुभव साठवण्याच्या साधनांचा सतत शोध लागलेला दिसतो. आदिमानवाने गुंफांमध्ये भित्तीचित्रे काढून जीवनाचे संकेत दिले, मौखिक परंपरेतून कथा व गाणी पुढे गेली, पण लिखित शब्दाच्या शोधानंतर मानव सभ्यतेला खऱ्या अर्थाने दिशा मिळाली. पुस्तक हे केवळ माहिती जतन करण्याचे साधन नव्हे, तर विचारांचे भांडार, संस्कृतीचे आरसे आणि पिढ्यान्पिढ्यांना जोडणारे दुवा बनले आहे. त्यामुळेच ०६ सप्टेंबरला साजरा होणारा राष्ट्रीय पुस्तक वाचन दिन आपल्याला या अद्वितीय परंपरेची पुन्हा जाणीव करून देतो. हा दिवस फक्त एक औपचारिक साजरा करण्याचा नसून, प्रत्येकाने वाचनसंस्कृती जोपासण्याचा आणि पुढच्या पिढीकडे पोहोचवण्याचा संकल्प करण्याचा

पुस्तक वाचन हे मुळात जीवन घडवण्याची प्रक्रिया आहे. एखाद्या व्यक्तीच्या विचारांवर, त्याच्या बोलण्यातल्या शालीनतेवर, निर्णयक्षमतेवर वाचनाचा खोलवर प्रभाव दिसतो. पुस्तक वाचताना आपण लेखकाच्या अनुभवात शिरतो, त्याच्या दृष्टीकोनातून जग पाहतो आणि स्वतःच्या विचारविश्वाचा विस्तार करतो. म्हणूनच पुस्तक हे कधी गुरू बनते, कधी मित्र तर कधी प्रेरणा देणारा मित्र होते. पुस्तक वाचनाच्या माध्यमातून आपल्याला जगण्याची नवी दृष्टी मिळते, समस्यांचा विचार करण्याची नवी पद्धत मिळते. हेच वाचनाचे सामर्थ्य आहे.

भारतीय परंपरेत वाचनाला अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. बौद्ध, जैन, चार्वाक साहित्य, संतवाङ्मय, विविध समाजसुधारकांचे ग्रंथ या सगळ्यांनी भारतीय समाजाच्या मनावर खोल ठसा उमटवला आहे. संत ज्ञानेश्वरांच्या ओव्यांतून जीवन तत्त्वज्ञान शिकायला मिळाले, संत तुकाराम महाराजांच्या अभंगातून भक्ती-निष्ठा रुजली, तर महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या लिखाणातून सामाजिक विषमतेविरुद्ध लढण्याची प्रेरणा मिळाली. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी असंख्य ग्रंथांचा अभ्यास करून समाज परिवर्तन घडवून आणले. म्हणून तर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना जगामध्ये 'ज्ञानाचे प्रतिक म्हणून ओळखले जाते. महात्मा गांधींनी वाचनातून अहिंसा व सत्याग्रहाची नीती आत्मसात केली. पंडित नेहरूंनी तुरुंगात वाचन करून इतिहास व राजकारणाचा अभ्यास केला. या सगळ्यांमधून एक गोष्ट

स्पष्ट होते की, वाचनाशिवाय वैचारिक क्रांती घडत नाही. आजच्या काळात मात्र वाचन संस्कृतीला गंभीर आव्हाने आहेत. मोबाईल, इंटरनेट, सोशल मीडिया, डिजिटल मनोरंजन यांनी लोकांचे लक्ष वेधून घेतले आहे. काही मिनिटांत हजारो पोस्ट्स डोळ्यांसमोरून जातात, पण त्यातून मनावर ठसा उमटवणारी गोष्ट क्वचितच सापडते. अशा वेळी पुस्तक वाचनाची गोडी कमी होणे हे चिंताजनक आहे. कारण वाचनाने केवळ माहिती मिळत नाही, तर चिकित्सक दृष्टी विकसित होते. समाजात खरेखुरे सुशिक्षण

हवे असेल, तर पुस्तक वाचनाचा संस्कार आवश्यक आहे. बालकांना लहानपणी पुस्तक वाचनाची आवड लावणे ही सर्वात मोठी गुंतवणूक आहे. गोष्टींची पुस्तके मुलांच्या हातात द्या, त्यांना मोठ्याने वाचून दाखवा, शाळांमध्ये वाचनालयाचा नियमित वापर होऊ द्या, या छोट्या कृतीतून पुढची पिढी बौद्धिकदृष्ट्या बलवान होईल. पुस्तक वाचनातूनच भाषेचे ज्ञान वाढते, कल्पनाशक्तीला पंख फुटतात, प्रश्न विचारण्याची हिंमत मिळते. हे गुण पुढे समाज

बदलवण्याची ताकद निर्माण करतात. पुस्तक वाचनाचे मानसिक फायदेही तितकेच मोठे आहेत. वाचन केल्याने तणाव कमी होतो, मन शांत होते, स्मरणशक्ती वाढते, विचार करण्याची क्षमता तीक्ष्ण होते. एखाद्या कादंबरीतील पात्र आपल्याला आपले वाटते, कवितेतील शब्द मनाला स्पर्श करतात, तर इतिहासग्रंथ वाचताना आपली मुळे कळतात. या सगळ्या अनुभूती पुस्तक वाचनातूनच मिळतात. म्हणूनच पुस्तक वाचन हे केवळ छंद नसून मानसिक आरोग्य सुधारण्याचा एक सुंदर

तंत्रज्ञानाच्या युगात पुस्तक वाचनाचे स्वरूप बदलले आहे. आज ई-बुक्स, ऑडिओ बुक्स, डिजिटल लायब्ररी सहज उपलब्ध आहेत. मोबाईलवरूनही पुस्तक वाचन करणे शक्य आहे. त्यामुळे पुस्तक वाचन संस्कृती जपताना आपण या नवीन साधनांचा स्वीकार केला पाहिजे. मात्र माध्यम काहीही असो, उद्देश एकच हवा ते म्हणजे ज्ञान, चिंतन आणि आत्मविकास होय.

पुस्तक वाचन हे फक्त वैयक्तिक आनंदापुरते मर्यादित राहू नये. त्याचा उपयोग समाज बदलण्यासाठी झाला पाहिजे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितले होते, 'शिका, संघटित व्हा, संघर्ष करा' या त्रिसूत्रीतील पहिले पाऊल म्हणजे पुस्तक वाचन होय. पुस्तक वाचनाने व्यक्ती विचारशील बनते, आणि विचारशील व्यक्ती समाजात परिवर्तन घडवते. म्हणूनच पुस्तक वाचन ही खरी क्रांती राष्ट्रीय पुस्तक वाचन दिन हा या सर्व मूल्यांची आठवण करून देतो. या दिवशी प्रत्येकाने एक संकल्प करावा तो

शाळा-महाविद्यालयांत वाचनस्पर्धा, वाचन मेळावे, लेखक- वाचक संवाद असे उपक्रम व्हावेत. घराघरांत छोट्या वाचनालयांची उभारणी व्हावी. पुस्तक हे भेटवस्तू म्हणून द्यावे. या सगळ्या कृतींनी समाजात वाचनसंस्कृती पुन्हा बहरू शकेल. आज आपण अनेक सामाजिक, आर्थिक, पर्यावरणीय आणि सांस्कृतिक समस्यांना सामोरे जात आहोत. या समस्यांचे निराकरण केवळ तांत्रिक साधनांनी होणार नाही.

म्हणजे दररोज किमान काही मिनिटे तरी पुस्तक वाचण्याचा.

त्यासाठी विचारशील, जबाबदार आणि संवेदनशील नागरिक घडले पाहिजेत. ते नागरिक पुस्तकांच्या पानांतून तयार होतात. पुस्तक वाचनाने मनुष्य केवळ स्वतःला नव्हे,

तारीख: ०५ सप्टेंबर २०२५

मतदान करण्यासाठी वापरू शकता.

पिया गप्ता कंपनी सचिव आणि अनुपालन अधिकारी

ठिकाण: मुंबई

( एसीएस ५५७६० )